

MN 01 : Personal Psychology
Subject Code : 111701
B.A. Part 2 (Semester 3)

Module 1 Introduction to Psychology

Q1 टिपा लिहा (५ गुण) .

1. मानसशास्त्राची मुळे
2. मानसशास्त्राची व्याख्या आणि उद्दिष्टे
3. मज्जामानसशास्त्रीय दृष्टिकोन
4. मनोगतिकी दृष्टिकोन
5. वार्तनिक दृष्टिकोन
6. बोधनिक दृष्टिकोन
7. मानवतावादी दृष्टिकोन
8. मानसशास्त्राचे भविष्य

Q2 दिर्घोत्तरी प्रश्न (१० किंवा २० गुण)

1. मानसशास्त्रातील सध्याचे/महत्वाचे दृष्टिकोन स्पष्ट करा.
 2. मानसशास्त्राची उपक्षेत्रे यावर चर्चा करा.
 3. मानसशास्त्राची मुळे आणि व्याख्या याविषयी चर्चा करा.
-

Module 2 Psychology in our changing world

Q1 टिपा लिहा (५ गुण) .

1. भविष्याकडे का पहायचे?
2. धोके, आव्हाने आणि पूर्वसूचना
3. कार्यस्थळ - आज आणि उद्या
4. आजीवन अध्ययन
5. संघर्ष, स्पर्धा आणि सहकार्य

Q2 दिर्घोत्तरी प्रश्न (१० किंवा २० गुण)

1. मानसशास्त्राचा अभ्यास का करायचा?
 2. एकविसाव्या शतकासाठी कार्यस्थळ कौशल्ये यावर थोडक्यात लिहा.
 3. कामाच्या ठिकाणचे मानवी संबंध यावर चर्चा करा (२० गुण) .
 4. मालक आणि कर्मचारी संबंध स्पष्ट करा.
-

Module 3 Seeking Selfhood

Q1 टिपा लिहा (५ गुण).

1. स्व-संकल्पना म्हणजे काय?/ 'स्व' चे संरक्षण
2. स्व-प्रतिमा आणि आदर्श स्व
3. सामाजिक स्व आणि एकाधिक स्व
4. स्व-आदर वरील प्रभाव
5. उच्च आणि निम्न स्व-आदर
6. स्व-संवर्धन आणि स्व-पडताळणी
7. टिकेपासून शिकणे
8. उच्चतम स्व-दिशा

Q2 दिर्घोत्तरी प्रश्न (१० किंवा २० गुण)

1. 'स्व' चे घटक विषद करा.
2. स्व-संकल्पनेची मुख्य वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

3. स्व-आदर ही संकल्पना सविस्तर स्पष्ट करा.

4. Goal Achievement

Q1 टिपा लिहा (५ गुण) .

1. जीवनाचा प्राथमिक/मुख्य उद्देश
2. तुमची ध्येये कोणती आहेत?
3. वेळेचे आणि पैश्याचे व्यवस्थापन
4. आत्मविश्वास
5. पैश्यांचे निकृष्ट व्यवस्थापन
6. दिरंगाई
7. दिरंगाईची वैशिष्ट्ये
8. आपण दिरंगाई का करतो?

Q2 दिर्घोत्तरी प्रश्न (१० किंवा २० गुण)

1. तुमची ध्येये कोणती आहेत?
 2. ध्येयप्राप्तीमध्ये योगदान करणारे घटक स्पष्ट करा.
 3. तुम्ही अपयशी कधी होता हे स्पष्ट करा.
-